

निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनासाठी बँकेत संयुक्त  
बचत खाते उघडण्यासाठी मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग  
शुद्धिपत्र क्रमांक : संकीर्ण-१०.०५/प्र.क्र १९६/कोषा-प्र-५  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,  
दिनांक : ४ जुलै, २००८.

वाचा -- शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक : संकीर्ण-१०.०५/प्र.क्र १९६/कोषा-प्र-५, दि. १२.१२.२००७

शुद्धिपत्र -- निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनासाठी बँकेत संयुक्त बचत खाते उघडण्यासाठी दि. १२ डिसेंबर, २००७ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासोबत शपथपत्राचा विहित नमुना जोडलेला आहे. सदर शासन निर्णयात पुढीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे --

१. वरील शासन निर्णयातील परिच्छेद-२ मधील "समुचित रकमेच्या स्टॅम्प पेपरवर" या शब्दाएवजी "शासनाकडून वेळोवेळी निर्धारित केलेल्या नियमानुसार शपथपत्र द्यावे," असे वाचण्यात यावे.
२. वरील शासन निर्णयातील परिच्छेद-२ मधील शेवटच्या ओळीतील " खालील अनु.क्र.३ येथील" या शब्दाएवजी "शपथपत्रातील अनु.क्र.३ येथील" असे शब्द वाचावेत.

सदर शुद्धिपत्र महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या अधिकृत वेब साईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०७०४९६३०५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( दि. वा. जोशी )  
कार्यासन अधिकारी

प्रति,  
राज्यपालांचे सचिव,  
मुख्य मंत्र्यांचे व उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,  
सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव ,  
सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी,  
प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व कार्यालय प्रमुख,  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई,  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर,  
प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा )-१, महाराष्ट्र, मुंबई,  
महालेखापाल (लेखा परीक्षा )-२, महाराष्ट्र, नागपूर,  
महालेखापाल (वाणिज्यिक लेखापरीक्षा ), महाराष्ट्र, मुंबई,  
\* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ, सचिवालय, मुंबई,  
\* प्रबंधक, उच्च न्यायालय ( मुळ शाखा ), मुंबई,  
\* प्रबंधक, उच्च न्यायालय ( अपील शाखा ), मुंबई,  
\* प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई,  
\* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

\* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,  
मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई,  
सर्व उप संचालक, लेखा व कोषागारे,  
सर्व उपमुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा,  
सर्व जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखा,  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/वांद्रे,  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,  
सर्व कोषागार अधिकारी, } त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी प्रस्तुत शासन निर्णय सर्व उपकोषागार  
अधिकारी, } सर्व निवृत्तीवेतनधारक व संबंधित बँकांच्या निवर्णनास आणून घावा.  
महाव्यवस्थापक, भारतीय रिझर्व बँक, अमरदिप बिल्डीग, फोर्ट, मुंबई.  
महा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, स्थानिक प्रधान कार्यालय, प्लॉट क्रमांक सी-६, जी ब्लॉक, वांद्रे-कुला संकुल, मुंबई-  
४९,  
वित्त विभागातील सर्व कार्यासने,  
निवड नस्ती, वित्त विभाग-कोषागारे-५.

\* पत्रावारे.